



## पनीर मखनी

साहित्य : जिरं १ टीस्पून, तमालपत्र १,२, टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करून, लाल लिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसुरी मेथी १,२ टेलबलस्पून, फ्रेश/हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे, (जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

पाककृती : एका पातेलीत तेल गरम करून त्यात जिरं, तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल लिखट घालून नीट मिक्स करून काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसुरी मेथी हाताने चुरून आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

अधिक टीप : लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तोच अमेरिकेत इंडियन ग्रासरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रासरीमध्ये हेवी क्रोम मिळतं ते वापरावं.



उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल लिखट घालून नीट मिक्स करून काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसुरी मेथी हाताने चुरून आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

## नितळ त्वचेकरिता दालचिनीचा वापर



**दालचिनीची पूड आणि मध**  
दालचिनीची पूड मध्यात मिसळून चेहऱ्याला लावल्यास मुरुमे पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचा सतत कोरडी पडत असल्यास एक केळे कुस्करावे, व त्यामध्ये एक लहान चमचा दालचिनीची पूड मिसळवावी. ह्या पेस्टमध्ये काही शेंब मधही घालावा. हा फेस मार्स्क चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. या मार्स्कमुळे चेहऱ्याला आर्द्रता मिळून त्वचेचा

आपल्या एस्पेसो कॉफीचा स्वाद वाढवणे किंवा पुलाव, राजमा, इत्यादी पदार्थांचा स्वाद वाढविणारा मसाल्याचा सुवासिक पदार्थ म्हणजे दालचिनी.

पण केवळ अन्नपदार्थांचा स्वाद वाढविणे एवढाच दालचिनीचा गुणधर्म नसून, ही दालचिनी आपल्या त्वचेच्या निगेसाठीही अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीचे औषधी गुणधर्म तर गेल्या कित्येक शतकांपासून मनुष्याला ज्ञात आहेत. दालचिनीचा उपयोग आपली त्वचा नितळ आणि सुंदर

दालचिनीची पूड आणि ऑलिव्ह ऑइल कित्येकदा प्रदूषण, मानसिक तणाव इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडून अकाली वृद्धत्व आल्याप्रमाणे चेहरा दिसू लागतो. या सुरकुत्या घालविण्यासाठी दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये अर्धा लहान चमचा दालचिनीची पूड मिसळवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण आठ ते दहा मिनिटे लावून ठेवावी. या पेस्टमधील ऑलिव्ह ऑइल त्वचेमध्ये जिरून त्वचा आर्द्र होते आणि दालचिनीमुळे त्वचेवरील मुरुमे नष्ट होतात. दहा मिनिटे उलटून गेल्यानंतर स्वच्छ ओलसर टॉवेलने चेहरा पुसून काढावा.

आजकाल बाजारामध्ये स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी अनेक मलमे, तैले उपलब्ध आहेत. पण या रासायनिक क्रीम्स किंवा तैलांचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी काही सोप्या उपायांचा अवलंब करून स्ट्रेच मार्क्स घालविता येऊ शकतात.

ह्या सर्व उपायांमध्ये वापरले जाणारे सगळे पदार्थ संपूर्णपणे प्राकृतिक असल्याने त्यांच्यापासून त्वचेला कुठल्याही

आजकाल बाजारामध्ये स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी अनेक मलमे, तैले उपलब्ध आहेत. पण या रासायनिक क्रीम्स किंवा तैलांचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी काही सोप्या उपायांचा अवलंब करून स्ट्रेच मार्क्स घालविता येऊ शकतात.

ह्या सर्व उपायांमध्ये वापरले जाणारे सगळे पदार्थ संपूर्णपणे प्राकृतिक असल्याने त्यांच्यापासून त्वचेला कुठल्याही

**दालचिनीची पूड आणि ऑलिव्ह ऑइल**  
कित्येकदा प्रदूषण, मानसिक तणाव इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडून अकाली वृद्धत्व आल्याप्रमाणे चेहरा दिसू लागतो. या सुरकुत्या घालविण्यासाठी दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये अर्धा लहान चमचा दालचिनीची पूड मिसळवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण आठ ते दहा मिनिटे लावून ठेवावी. या पेस्टमधील ऑलिव्ह ऑइल त्वचेमध्ये जिरून त्वचा आर्द्र होते आणि दालचिनीमुळे त्वचेवरील मुरुमे नष्ट होतात. दहा मिनिटे उलटून गेल्यानंतर स्वच्छ ओलसर टॉवेलने चेहरा पुसून काढावा.

**दालचिनीची पूड आणि हेही**  
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनवण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

**दालचिनीची पूड आणि हेही**  
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनवण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

**दालचिनीची पूड आणि हेही**  
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनवण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

**दालचिनीची पूड आणि हेही**  
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनवण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

**दालचिनीची पूड आणि हेही**  
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनवण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

**स्ट्रेच मार्क्स हे एक प्रकारचे वण असून, त्वचा ताणली जाऊन मग एकदम सैल पडल्याने ते उदभवतात.** स्ट्रेच मार्क्स शरीरावर जास्त करून कंबर, पोटा, मांड्या, दंड, पाठ, इत्यादी भागांमध्ये उदभवतात. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः बाळंतपणानंतर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. वजन कमी झाल्यानंतर पण त्वचा सैल पडून त्यावर स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.



**बटाट्याच्या रसामध्ये त्वचेवरील पेशींना पोषक अशी तत्व असतात.** तसेच नवीन पेशी तयार होण्यासाठीही बटाट्याचा रस उपयुक्त आहे. एका बटाट्याच्या गोल चकत्या कापून घेऊन त्या चकत्या स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी चोळ्या. त्या चकत्यांचा रस पाच ते दहा मिनिटे स्ट्रेच मार्क्स वर तसाच राहू देऊन नंतर कोमट पाण्याने पुसून घ्यावा.

**स्ट्रेच मार्क्स घालविण्याकरिता एरंडेल अतिशय उपयुक्त आहे.** एरंडेल स्ट्रेच मार्क्स वर लावून सावकाश गोलाकार मालिश

## स्ट्रेच मार्क्स घालवायचे आहेत? मग इकडे लक्ष द्या

प्रकारचा अपाय होण्याची शक्यता अगदी कमी असते. थोडीशी साखर, ऑलिव्ह ऑइल, आणि एका लिंबाचा रस मिसळून स्क्रब तयार करावा. ह्या स्क्रब स्ट्रेच मार्क्स वर लाऊन दहा मिनिटांपर्यंत चोळवा. त्यानंतर कोमट पाण्याने पुसून घेऊन स्क्रब काढून टाकावा.

**बटाट्याच्या रसामध्ये त्वचेवरील पेशींना पोषक अशी तत्व असतात.** तसेच नवीन पेशी तयार होण्यासाठीही बटाट्याचा रस उपयुक्त आहे. एका बटाट्याच्या गोल चकत्या कापून घेऊन त्या चकत्या स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी चोळ्या. त्या चकत्यांचा रस पाच ते दहा मिनिटे स्ट्रेच मार्क्स वर तसाच राहू देऊन नंतर कोमट पाण्याने पुसून घ्यावा.

**स्ट्रेच मार्क्स घालविण्याकरिता एरंडेल अतिशय उपयुक्त आहे.** एरंडेल स्ट्रेच मार्क्स वर लावून सावकाश गोलाकार मालिश

करावी. साधारण पंधरा ते वीस मिनिटे मसाज केल्यानंतर स्ट्रेच मार्क्स वर एक पातळ सुती कपडा ठेवावा आणि हॉटिंग पॅड च्या मदतीने शेक घ्यावा. हा उपाय जितके वेळा करता येणे शक्य असेल तितक्या वेळेला करावा. त्यामुळे साधारण महिन्याभरात स्ट्रेच मार्क्स नाहीसे होतात दिसू लागतात.

**तसेच अंलो व्हेरा किंवा कोरफड ही स्ट्रेच मार्क्स घालविण्याकरिता उत्तम समजली जाते.** पण बाजारातील तयार अंलो व्हेरा जेल वापरण्यापेक्षा कोरफडीचा ताजा गर वापरणे जास्त चांगले. कोरफडीमधील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसून टाकावा.

**जर्दाळूची पेस्ट बनवून ती स्ट्रेच मार्क्स लावल्याने ही स्ट्रेच मार्क्स नाहीसे होण्यास मदत मिळते.** दोन ते तीन जर्दाळूच्या बिया काढून टाकून ते जर्दाळू बारीक वाटून घेऊन त्याची पेस्ट तयार करावी.

### वजन घटवण्याच्या एकंदर कवायतीत 'सुपर फूड्स' वापरणे उपयुक्त ठरू लागले आहे.

सुपर फूड्स अशा अन्नपदार्थांना म्हणले गेले आहे, ज्यांच्या सेवनाने वजन घटवण्यास मदत तर मिळतेच, शिवाय आपल्या शरीराला आवश्यक असे सर्व प्रकारचे पोषणही मिळते.

**बदाम** : बदाम हा अन्नपदार्थ आपल्या शरीरास अनेक प्रकारे उपयुक्त आहे. बदामाच्या सेवनाने बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते हे ज्ञान फार पूर्वीपासूनच आहे. तसेच बदामाच्या सेवनाने वजन घटवण्यासाठी मदत मिळते. बदामामध्ये असलेले एल अर्जेनईन हे अमिनो अॅसिड व्यायामाच्या वेळी शरीरातील फॅट्स वेगाने वापरले जाण्यास मदत करते. याचमुळे बदामाला नैसर्गिक 'वेट लॉस पिल' असेही म्हणले गेले

### वजन घटवण्यास सहाय्यक 'सुपर फूड्स'

आहे. या सुपर फूडचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी बदाम आपल्या दैनंदिन आहारात जरूर समाविष्ट करावा. रोज रात्री बदाम पाण्यामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी खावेत. साधारण पाच ते सात बदामांचे सेवन आपल्या दररोजच्या आहारामध्ये असावे.

**ओटमील** : वजन एकदा कमी झाले की ते तसेच टिकवून ठेवणे हेही मोठेच काम असते. त्या कामी ओटमील आपली मदत करू शकते. ओटमीलमध्ये बीटा ग्लुकोन नावाचे फायबर असते, ज्यामुळे ओटमील खाल्ल्यानंतर पुष्कळ वेळपर्यंत पोटात भरलेले राहून लवकर भूक लागत नाही. तसेच ओटमीलमध्ये कॅल्शियमची मात्रा अतिशय कमी असून अन्य 'रेडी टू ईट' नारत्यांच्या पदार्थांच्या मानाने फायबरही मुबलक प्रमाणात असते. साधारण दीड कप ओटमीलमध्ये १५० कॅल्शियम असतात.

**संत्रे** : वजन घटवण्यास सहाय्यक अशा सुपर फूडमध्ये अगदी सहज उपलब्ध असते ते म्हणजे संत्रे. अँटी ऑक्सिडंट्स भरपूर मात्रेमध्ये असणारे हे फळ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त आहे. संत्र्याच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व त्वचाही नितळ, सुंदर दिसू लागते. एका पूर्ण संत्र्यामध्ये केवळ ५९ कॅल्शियम असतात. संत्र्यामध्ये फायबरही मुबलक असून त्याच्या सेवनाने भूक लवकर शमते.

**कडधान्ये** : मसूर, राजमा यांसारखी कडधान्ये फायबर आणि प्रथिनांनी परिपूर्ण असतात. यामध्ये स्टार्च ही असतो. कडधान्यांच्या सेवनाने वजन घटवत असताना देखील शरीरातील ताकद चांगली टिकून राहते व अशक्तपणा जाणवत नाही. कडधान्यांप्रमाणेच जवस ही वजन घटवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यामध्येही फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. तसेच जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सही आहेत. आजवर केल्या गेल्या अनेक शास्त्रीय अभ्यासांमध्ये हे निदान केले गेले आहे की ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स वजन घटवण्यास सहाय्यक असून हृदयाच्या आरोग्याकरिताही अतिशय गुणकारी आहेत. जवस भाजून त्याची पूड करून घेऊन ही पूड आपले ज्यूस, स्मूदी, दही व ताकामध्ये मिसळून सेवन करावी.

### दिनविशेष

#### २४ फेब्रुवारी

- १८४८: कॉलिफोर्निया गोलडरश झ कॉलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाचा माणसाला मोट्या प्रमाणात सोने सापडले.
- १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
- १८६२: बुखारेस्ट ही रुमनियाची राजधानी करण्यात आली.
- १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
- १९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्रांतिकर घटनाबाह्य ठरविला.
- १९४२: दुसरे महायुद्ध झे दस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
- १९४३: पुण्यातील कॅम्पिऑल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.
- १९६६: भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
- १९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील मॉॅन्ट ब्लाँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
- १९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोझि सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
- १९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करून तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (इंडोअॅल) असे करण्यात आले.
- १९८४: अंपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटरची विक्री सुरू झाली.
- १९९०: भारताच्या सविधानावर स्वाक्षरी झाली
- १९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्माते मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० इ.स. २०००)
- १९२४: मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रत्न साठ्ठावाकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा

### भविष्य

**मेष** : हितशत्रूंना आवर बसेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ घडतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदीत फसण्याचा.

**वृषभ** : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारभ नोकरात हितशत्रू पीडेचा. १४ व १५ हे दिवस मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवास.

**मिथुन** : सप्ताह काहीना विशिष्टवेद्येतून हैराण करणारा. बाकी सप्ताहाची सुरुवात पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमांतून छानच.

**कर्क** : अतिशय समिश्र ग्रहमान राहिल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्राच्या रश्यांतराचा पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ हे दिवस मोठे गतिमान राहतील.

**सिंह** : यंत्रं, वाहन आणि कामगार या त्रिघटकांतून उपद्रव निर्माण करणारा सप्ताह. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक उद्भवू पाहणाऱ्या परिस्थितीचं भान ठेवावं. विचित्र अडचणी

**कन्या** : बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे व्यावसायिक करणार होतील. व्यावसायिक भांडवल पुर्वता होईल. पुत्रचिंता जाईल.

**तुला** : प्रेम संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. राजकारणी लोकांच्या संपकामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

**वृश्चिक** : फक्त आजची संध्याकाळ आणि शनिवारची संध्याकाळ वातावरणातून सांभाळावी. प्रेमिकांनी जपून. घरात कोणाचं लग्न ठरवा. ज्येष्ठ नक्षत्राची व्यक्ती सप्ताहात चैनीवर खर्च करेल.

**धनु** : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. मूळनक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ हे दिवस मोठे गतिमानच राहतील. राजकीय व्यक्तींकडून लाभ. मात्र शनिवारी वेंचळेपणा टाळा.

**मकर** : आज पार्टनर सोबत बोलताना सतर्क राहा. आज तुमची तुमच्या व्यक्तींकडे एखाद्या गोष्टीबद्दल राग व्यक्त कराल. लहान व्यावसायिकांना आज एखाद्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

**कुंभ** : शनिभ्रमणाच्या पाश्चिमीवर हेच सांगत आहे. बाकी ता. १४ च्या वसंत पंचमीची संध्याकाळ गाठीभेटीतून हद्द राहिल. धनिका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. तरुणांचं नैराश्य जाईल. प्रेमप्रकरणातून गती मिळेल.

**मीन** : अर्थातच जीवनात उत्तम सोकवेन्स लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हट्टीपणा टाळावा. धनिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात थडामस्करी टाळावी. उत्तरा-भाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात चुकीच्या मित्रांची संगत टाळावी.

### महाराष्ट्रातील आठ अष्टविनायक गणपतीपैकी मानाचा दुसऱ्या क्रमांकाचा थेरु गणपती म्हणजेच थेरुचा चिंतामणी गणपती.

थेरु गणपती मंदिरांच्या स्थापनेमागे एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. आज आपण थेरु गणपती मंदिरांच्या संबंधित पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊया. अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. अभिजित नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती असे होते. राजा अभिजितचे राज्य फार वैभवशाली आणि समृद्ध होते. परंतु राजा अभिजित

### थेरु गणपती

आणि त्याची पत्नी गुणवती यांना एकही अपत्य नसल्यामुळे ते फार चिंतेत असायचे. एक दिवस त्यांनी वैशंभ ऋषींची भेट घेतली. पुत्र प्राप्तीसाठी वैशंभ ऋषींनी त्यांना वनात जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे, राजा अभिजित आणि त्यांची पत्नी गुणवतीने वनात जाऊन तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होते. राजाने त्याच्या पुत्राचे नाव गण असे ठेवले. गण खूपच शक्तिशाली, पराक्रमी तेवढाच रागीट आणि हट्टी देखील होता. लोक त्याला गणराज या नावाने ओळखू लागले. राजा अभिजितच्या नंतर गणराज संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळू लागला. एक दिवशी वनात भ्रमंती करत असताना गणराज कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींकडे चिंतामणी रत्न होते. रत्नाच्या साहाय्याने त्यांनी गणराजला पंचपक्वान्न खाऊ घातले व गणराजचा उत्तम पाहुणचार केला. मुनीजवळील गणराजने रानांने ते रत्न त्यांच्याकडेून हिसकावून घेतले. कपिल मुनींनी रत्न परत मिळवण्यासाठी गणपतीची आराधना केली. गणपतीने प्रसन्न होऊन चिंतामणी रत्न मिळवून देण्याचे आश्वासन मुनींना दिले. गण आणि गणपती यांच्यात मोठे युद्ध झाले. गणपतीने गणला पराभूत केले आणि कपिल मुनींना चिंतामणी रत्न परत मिळवून दिले. रत्न परत मिळाल्यावर कपिल मुनींनी चिंतामणी रत्न गणपतीला अर्पण केले. मुनींची चिंता हरली आणि

### दिनविशेष

#### २४ फेब्रुवारी

१८४८: कॉलिफोर्निया गोलडरश झ कॉलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाचा माणसाला मोट्या प्रमाणात सोने सापडले.

१८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

१८६२: बुखारेस्ट ही रुमनियाची राजधानी करण्यात आली.

१९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्रांतिकर घटनाबाह्य ठरविला.

१९४२: दुसरे महायुद्ध झे दस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

१९४३: पुण्यातील कॅम्पिऑल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

१९६६: भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील मॉॅन्ट ब्लाँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोझि सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

१९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करून तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (इंडोअॅल) असे करण्यात आले.

१९८४: अंपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटरची विक्री सुरू झाली.

१९९०: भारताच्या सविधानावर स्वाक्षरी झाली

१९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्माते मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० इ.स. २०००)

१९२४: मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रत्न साठ्ठावाकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा

### भविष्य

**मेष** : हितशत्रूंना आवर बसेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ घडतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदीत फसण्याचा.

**वृषभ** : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारभ नोकरात हितशत्रू पीडेचा. १४ व १५ हे दिवस मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवास.

**मिथुन** : सप्ताह काहीना विशिष्टवेद्येतून हैराण करणारा. बाकी सप्ताहाची सुरुवात पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमांतून छानच.

**कर्क** : अतिशय समिश्र ग्रहमान राहिल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्राच्या रश्यांतराचा पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ हे दिवस मोठे गतिमान राहतील.

**सिंह** : यंत्रं, वाहन आणि कामगार या त्रिघटकांतून उपद्रव निर्माण करणारा सप्ताह. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक उद्भवू पाहणाऱ्या परिस्थितीचं भान ठेवावं. विचित्र अडचणी

**कन्या** : बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे व्यावसायिक करणार होतील. व्यावसायिक भांडवल पुर्वता होईल. पुत्रचिंता जाईल.

**तुला** : प्रेम संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. राजकारणी लोकांच्या संपकामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

**वृश्चिक** : फक्त आजची संध्याकाळ आणि शनिवारची संध्याकाळ वातावरणातून सांभाळावी. प्रेमिकांनी जपून. घरात कोणाचं लग्न ठरवा. ज्येष्ठ नक्षत्राची व्यक्ती सप्ताहात चैनीवर खर्च करेल.

**धनु** : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. मूळनक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ हे दिवस मोठे गतिमानच राहतील. राजकीय व्यक्तींकडून लाभ. मात्र शनिवारी वेंचळेपणा टाळा.

**मकर** : आज पार्टनर सोबत बोलताना सतर्क राहा. आज तुमची तुमच्या व्यक्तींकडे एखाद्या गोष्टीबद्दल राग व्यक्त कराल. लहान व्यावसायिकांना आज एखाद्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

**कुंभ** : शनिभ्रमणाच्या पाश्चिमीवर हेच सांगत आहे. बाकी ता. १४ च्या वसंत पंचमीची संध्याकाळ गाठीभेटीतून हद्द राहिल. धनिका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. तरुणांचं नैराश्य जाईल. प्रेमप्रकरणातून गती मिळेल.

**मीन** : अर्थातच जीवनात उत्तम सोकवेन्स लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हट्टीपणा टाळावा. धनिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात थडामस्करी टाळावी. उत्तरा-भाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात चुकीच्या मित्रांची संगत टाळावी.

### दैनिक लोक रक्षणाय सुडोकू - १५

7	2	9	8	3
4	7	1		
8	1	5	2	4
3	8	4		
	9	8	3	5
		1	8	5
		4	2	6
5	2	3	1	6
6				

### उत्तर सुडोकू - १४

एक ते नऊ आकडे आडव्या व उभ्या सरळ रेषेत अशा प्रकारे भरायचे की एका रेषेत एक आकडा एकदाच आला पाहिजे. प्रत्येक सरळ रेषेत आणि ३ बाय ३ च्या प्रत्येक लहान चौकात सर्व एक ते नऊ आकडे आलेच पाहिजेत. आधीच्या छपील आकड्यांची अजिबात हलवाहलव करायची नाही. प्रत्येक कोड्याला एकच उत्तर आहे.



# संपादकीय

## बदमाषांतले शरीफ !

'बॅट' हे चिन्ह हिरावल्यानंतरही पाकिस्तानी युवा मतदारांची दिशाभूल झाली नाही. पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या राजकीय खानदानांचालित पक्षांना त्यांचे मोजके निष्ठावान मतदार वाळता बाकीच्यांनी नाकारले. शरीफ बंधूंना मखरात बसवायचे तेथील लष्कराने जणू ठरवूनच टाकल्याचे दिसताच, जाणत्या मतदारांनी त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठीदेखील मतदान केले. परिणामी एके काळच्या दोन बलाढ्य पक्षांना पाकिस्तानात सत्तास्थापनेसाठी परस्पराने खांदे आणि लष्कराच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या निकालांचे सखोल विश्लेषण झाल्यानंतर निव्वळ सुशिक्षित युवा मतदारच नव्हे, खेबर पखुनखवासारख्या डोंगराळ, अर्धशिक्षित भागातील मतदारांनीही इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाने अपक्ष म्हणून उतरवलेल्या उमेदवारांना भरभरून मतदान केल्याचे आढळून आले. अशा बहुतेक अर्धशिक्षित मतदारांची दिशाभूल व्हावी यासाठीच बॅट हे परिचित चिन्ह हिरावून घेण्याचा अजगळ डाव रचण्यात आला, तोही साफ फसला. पीटीआयच्या उमेदवारांची संख्या १००च्या जवळपास पोहोचली. तर पीएमएल (एन) पक्ष कसाबसा पंचाहत्तरीपर्यंत आणि पीपीपी जेमतेम पन्नाशीपर्यंत पोहोचला. नवीन नॅशनल असेम्ब्लीत दोन्हीपैकी एकाही पक्षाचे संख्याबळ १३३ या आवश्यक आकड्यापर्यंत पोहोचत नसले, तरी आघाडी म्हणून आकडे जुळणीची सर्वाधिक संधी यांनाच आहे. शिवाय धाकटे शरीफ शाहबाज हे पंतप्रधानपदाचे आणि बेनझीर भुत्तोचे पती असिफ अली इल्दारी अध्येक्षपदाचे उमेदवार राहातील असा समझोता झाल्यामुळे या दोन पक्षांचे आघाडी सरकार उदयाला येईल, अशी चिन्हे आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी गेल्या वर्षीही हे दोन पक्ष एकत्र आले होते. परंतु त्यावेळच्या आणि आताच्या आघाडी सरकारमध्ये मूलभूत फरक असेल. पीपीपी त्यावेळी प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी होते. यावेळी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी निव्वळ सभागृहात सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आगामी सरकारच्या अस्थिर भवितव्याची बीजे पेरली गेलेली दिसतात. कारण अर्थव्यवस्थेचे मोडलेले गाडे हाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तातडीची मदत मिळवणे हे नव्या सरकारचे प्राधान्य राहिल. मदत मिळवणे हे फारसे अवघड नाही. सध्या जी मदत सुरू आहे, ती आणण्यासाठी गतवर्षी काळजीवाहू सरकारनेच वाटाघाटी केल्या होत्या. मदत पदरात पाडून घेण्यासाठी ज्या जाचक अटीचे पालन करावे लागणार, त्या विलक्षण असतोभूलूक राहतील. त्या अमलात आणण्याचे पातक शरीफ सरकारच्या माथी मारले जाणार. मुळत निवडणूक निकालांचे हनन केल्याबद्दल मोट्या प्रमाणात मतदारांची नाजाजी सरकारवर राहिलच. जीवनावश्यक वस्तू, इंधन, खते, औषधे यांचे दर कडाडल्यामुळे आजचा दिवस पुढे ढकलणे लाखांसाठी जिकिरीचे बनले आहे. कल्याणकारी उद्देशासाठी निधी सैल सोडायचा, तर तो इतर चांगळवादी आस्थापनांसाठी गोठवाला लागेल. हा वर्ग म्हणजे लष्कर आणि जमीनदारांचा. त्यांचा दोन प्रमुख राजकीय पक्षांवर पसडा. हा वर्ग काटकसरीचे उपाय सहजी मान्य करणाऱ्यांपैकी नाहीच. तेथे थेट संघर्षाची चिन्हे दिसून येतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रत्यक्ष सरकारच्या रचनेचा. पीपीपीचे विलावल भुत्तो यांनी यंदा सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वेळी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक मूव्हमेंट या नावाखाली स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये पीपीपी सहभागी होता. भुत्तो त्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. याही वेळी त्यांनी सुरुवातीस थेट पंतप्रधानपदाची मागणी करून पाहिली, ती अर्थातच मान्य झाली नाही. आता भुत्तो यांनी वेगळीच चाल खेळलेली दिसते. आपले पन्नासेक असेम्ब्ली सदस्य सरकार स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील याची जाणीव त्यांना झालेली आहे. आमच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही सरकार बनणार नाही, असे त्यांनी म्हटले होतेच. महत्त्वाच्या आणि विशेषतः काटकसरीच्या विधेयकावर शरीफ यांच्याशी मतभेद झाल्यास सरकारचा पाठिंबा काढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा आहे. पीटीआयचे सदस्य यंदा सुनी-इतेहाद कौन्सिल या जहाल संघटनेमध्ये सामील झाले आहेत, ज्यामुळे त्यांना नॅशनल असेम्ब्लीत एक गट म्हणून बसता येईल. विलावल भुत्तो इम्रान यांच्या या नवीन गटासह सरकार स्थापण्याची शक्यता अजिबात अतर्क्य नाही. कारण पीएमएल (एन) हा दोन्ही पक्षांचा सामाईक प्रतिस्पर्धी आहे. दुसरे म्हणजे, ज्या प्रकारे पीटीआयने शरीफ बंधूंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अर्थातच पंजाब प्रांतात मुसंडी मारली आहे, तशी ती सिंध या भुत्तो-इल्दारीच्या गडी मध्ये मारलेली नाही. तेथे भुत्तो-इल्दारीचे वर्चस्व अजूनही कायम आहे. त्यामुळे पंजाबी वर्चस्व मोडून काढण्यासाठी इम्रान-विलावल एकत्र येऊ शकतीलच. तिसरा महत्त्वाचा मुद्दा खुद्द सरकारमधील अस्थिराचा आहे. थोरले भाईजान नवाझ यांचा पंतप्रधान होतील, अशी अटकळ होती. परंतु नवाझ यांनी धाकटे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदावर बसवले. त्यामुळे सरकार हाकण्याचे थेट दायित्व त्यांच्यावर नाही. परिस्थिती विकट आहे, त्यावेळी शाहबाज यांना पदावर नेमायचे आणि परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसताच पंतप्रधानपदावर विराजमान व्हायचे अशी त्यांची खेळी स्पष्ट दिसते. या कडबोळ्या सरकारकडून द्विराष्ट्रीय संबंधवृद्धीसाठी कोणती अपेक्षा बाळग्यावी हा भारतासमोरचा पेच असू शकतो. नवाझ शरीफ यांनी याआधी भारतीय पंतप्रधानांसमवेत ( अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी) औपचारिक आणि अनौपचारिक स्नेहबंध बांधण्याचा प्रयत्न केला हे खरे.

जगात मंदीसहस्र वातावरण असतांना आणि जपान, ब्रिटनसहित एकूण सात बलाढ्य देशांमध्ये प्रत्यक्ष मंदी असतांना आपल्या देशातील अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यात म्युच्युअल फंडांचा वाटा मोलाचा आहे. ताजी आकडेवारी लक्ष वेधून घेणारी आहे. या कामगिरीचा आणि तिच्याशी संबंधित पैलूंचा उदाहोप करणारा लेख. म्युच्युअल फंड उद्योगाने मागील दहा वर्षात सहापट भरारी घेतली आहे. २०२३ मध्ये एका वर्षात वाढलेली नऊ लाख कोटी रुपयांची मालमत्ता (आलेली गुंतवणूक + वाढलेले बाजार मूल्यांकन) दहा वर्षांपूर्वी असलेल्या संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमतेबरोबरीची आहे. २०१४ मध्ये अवधी नऊ लाख कोटी रुपये असणारी एकूण मालमत्ता आज तब्बल ५५ लाख कोटींना स्पर्श करते आहे. संपूर्ण जगात मंदीसहस्र वातावरण असतांना आणि जपान, ब्रिटनसहित एकूण सात देशांत मंदी असतांना भारतातील अर्थव्यवस्था वाढत आहे. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत म्युच्युअल फंडांचा वाटा मोलाचा आहे.



## आर्थिक वाढीचा 'म्युच्युअल' मार्ग

अर्थात बँकिंग उद्योगाची तुलना म्युच्युअल फंडांशी होऊ शकणार नाही. सर्व बँकांनी मिळून उद्योगधंद्यांना दिलेल्या एकूण कर्जाची रक्कम साधारणपणे २०० लाख कोटी रुपयांच्या घरात जाते, तर म्युच्युअल फंडांची ही मदत साधारणपणे २० लाख कोटी रुपये आहे. तरीदेखील काही बाबतीत म्युच्युअल फंड्स बँकांच्या उणीवा भरून काढतात. उदा. बँका काही कारणांसाठी कर्ज देऊ शकत नाहीत. उदा. जमीनखरेदी, इक्विटी, इतर कंपनी ताब्यात घेणे इत्यादी. म्युच्युअल फंड्स एखाद्या कंपनीला त्यांच्या खेळ्या भांडवलापासून ते दीर्घकालीन हायड्रे /रिन्यूएबल प्रकल्पापर्यंत सर्व मदत करू शकतात. म्युच्युअल फंड्स नुसते दुय्यम श्रेणी बाजारात खरेदी करीत नाहीत, तर कंपन्यांच्या प्राथमिक बाजारातील आपणीआनाही मदत करतात. यामुळे प्राथमिक बाजार सक्षम होऊन अर्थव्यवस्थेला थेट मदत होते. दीर्घकाळची परकी गुंतवणूकदारांची मकेदारी म्युच्युअल फंडांनी मोडीत काढली आहे. म्युच्युअल फंडांकरिता १८ हजार ८०० कोटी तर वयाली तब्बल दोन लाख २५ हजार कोटी रुपये येत आहेत. ही छोटी रक्कम अजिबात नाही, याचे कारण परकी गुंतवणूकदारांची एका वर्षाची विक्री इतकी असते. त्यामुळेच मागील दोन वर्षे परकी गुंतवणूकदार विक्री करीत असतांना सुद्धा शेअर बाजारस्थिर आणि वरच्या दिशेने आहे. यात विमाकंपन्या, भविष्यनिर्वाह निधी कंपन्या यांचाही वाटा आहे. सक्षम शेअर बाजार हा कायम विविध उद्योगधंद्यांना स्वस्त आणि मोठे भांडवल मिळवून देतो आणि अर्थव्यवस्थेला मजबूत बनवितो. म्युच्युअल फंड्स हे सामान्य गुंतवणूकदार आणि अर्थव्यवस्था यात एका पुलासारखे काम करतात. आर्थिक बाजारात तरलता वेगळ्या मदत करतात. सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाला हातभार लावतात.

समाजिक बदल म्युच्युअल फंड हा कोणता एक मालमत्ताविभाग नाही. सोने, चांदी, रियल इस्टेट, रोखे आणि देशातील तसेच बाहेरील देशातील इक्विटी शेअर्स अशा सर्व प्रकारच्या मालमत्ताविभागात गुंतवणूक करण्याचा तो एक स्रोत, कार्यदेशीर मार्ग आहे. मागील १० ते १२ वर्षात म्युच्युअल फंड उद्योगामध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचे मोठे बदल घडले. निव्वळ मालमत्तामूल्यांचे दोन प्रकार आले. मध्यस्थानांमिळणारे अप-फ्रंट कमिशन बंद झाले. खर्चाचे प्रमाण कमी झाले. सामाजिक कार्यासाठी, कर्करुणांना मदत करणे, झाडे लावणे यांसारख्या संकल्पित योजनांना सेबी ने मुभा दिली. फंड व्यवस्थापकांना ते सांभळत असलेल्या योजनेत स्वतःचे पैसे गुंतवण्याचे बंधन आले, इत्यादी. सामाजिक बदलांमध्ये गुंतवणूकदार हळूहळू फिजिकल ते फायनान्शियल अर्थात थेट सोने-चांदी आणि रियल इस्टेट खरेदी न करता, म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होतांना दिसत आहेत. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे.

१. घरसरे व्याजदर: मागील आठ ते दहा वर्षांत व्याजदर मोट्या प्रमाणात खाली गेल्याने बँक, पोस्ट ऑफिस इत्यादी पारंपरिक गुंतवणूकप्रकार्यांमधील असलेली अतिशय तृप्तपणा प्रस्ताव देतात. यामुळे गुंतवणूकदार थोडी जोखीम घ्यायला तयार दिसतात.

२. नोटबंदी: २०१६ मधील नोटबंदी म्युच्युअल फंडांच्या पथ्यावर पडली, याचे कारण म्युच्युअल फंड उद्योग गेली कित्येक वर्षे फक्त बँक खात्यामार्फतच व्यवहार करते.

३. कोविड: २०२० मध्ये कोविडने बहुतेक सर्व उद्योगधंदे बंद पाडले; परंतु या काळात फक्त शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड उद्योग सुरू होते, याचे कारण त्यांचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन सहज होतात.

४. म्युच्युअल फंड्सही हे मोहीम उश्या सुरू झाली तरीही त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. अनेकांची त्याविषयीची भीती कमी झाली.

५. आकर्षक परतावा: मागील १, ३, ५ आणि १० वर्षात सर्व इक्विटी योजनांनी सकारात्मक परतावा दिला असून, सर्व विभागांनी कमीतकमी १० टक्के तर जास्तीतजास्त ६० टक्के असा घसघशीत परतावा दिला आहे; जो बँकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

६. डिजिटल: मोबाईल एप द्वारा घरबसल्या गुंतवणूक करणे शक्य. ७. म्युच्युअल फंडांच्या स्वच्छ, पारदर्शक आणि सक्षम कामगिरीसाठी सेबी ही त्यांची नियामक संस्था त्यांच्यावर लक्ष ठेऊन असते आणि वेळेवेळेची त्यांना मार्गदर्शन करते. प्रत्येक महिन्याला सर्व रोखे योजनांना एक स्टेट्स स्टेट्स सक्षम होतांना दिसत आहे. कनिष्ठ आणि मध्यमउत्पन्न, विशेषतः पगारदार नोकरवर्ग यांचा म्युच्युअल फंड्समधील सहभाग मोट्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. त्याची कारणे अशी:

१. जन-धन योजना : म्युच्युअल फंड रोख रक्कम कधीही स्वीकारत नाहीत. अनेक सामान्य लोकांचे बँक खातेच नसल्याने ते म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकत नव्हते. आज जन-धन योजनेद्वारा तब्बल ५० कोटी लोक बँकांना जोडली गेल्याने त्यांचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील मार्ग मोकळा झाला आहे.

२. नोकरदार वगालां एसआयपी करणे सोपे जाते, याचे कारण महिन्याला त्यांचा बँक खात्यात टराविक रक्कम नक्की जमा होते. व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न निश्चित नसते. ज्यांचे उत्पन्न निश्चित नसते, अशा लोकांनी खरे तर एसटीपीचा फायदा घ्यायला हवा; परंतु आजही अनेक लोकांना ही संकल्पना माहिती नाही.

३. जोखीम क्षमता : बहुतेक उच्च उत्पन्नवर्ग अर्थात श्रीमंत गुंतवणूकदार पीएमएस तसेच एआयएफ यामध्ये गुंतवणूक करतांना दिसतात, याचे प्रमुख कारण म्हणजे उच्च उत्पन्न गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते. परंतु दर वर्षी २० टक्क्यांनी वाढणाऱ्या या मालमतेमध्ये आजही काही टराविक राज्य आणि शहरे, तसेच काही टराविक बडे म्युच्युअल फंड्स यांची मकेदारी दिसून येते.

अँफीचे आकडे दाखवितात की, सर्व म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमतेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि एक केंद्रशासित प्रदेश दिल्ली यांचे प्रमाण हे जवळजवळ ७० टक्के आहेत. तसेच निम्मी मालमत्ता फक्त पाच शहरांमधून येते. अर्थात म्युच्युअल फंड अजूनही तळागाळापर्यंत पोहोचला नाही, हे मान्य केले पाहिजे. आज फक्त साडेचार कोटी गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. ज्यांचे साधारण १० कोटी फॉलिओ आहेत.

एसआयपी लोकप्रिय असूनही फक्त नऊ कोटी एसआयपी आहेत. पहिल्या पाच बलाढ्य फंडांबरोबरने इतर म्युच्युअल फंडांची मालमत्ता वाढणे अपेक्षित आणि सुरक्षित वाटते. फक्त डिजिटलवर अवलंबून न रहाता म्युच्युअल फंडांनी त्यांच्या शाखा, गाव-खेड्यांमध्ये सुरु करणे तसेच मध्यस्थानी त्यांचे ज्ञान व सेवा श्रीमंतांपुरता मर्यादित न ठेवता, ज्ञान गुंतवणूकदारांपर्यंत नेणे आवश्यक वाटते. अँफीने ठरविलेल्या उद्दिष्टा नुसार म्युच्युअल फंडांची मालमत्ता २०३० पर्यंत १०० लाख कोटी रुपये होणे अपेक्षित आहे.

दर महिन्याला नवीन उचांक गाठणाऱ्या एसआयपी चा आकडा आणि वाढणारे बाजारमूल्यांकन पाहता हा उद्योग तीन ते चार वर्षात म्हणजे २०२८पर्यंतच हे उद्दिष्ट गाठेल, असे दिसते.

टराविक शहरांत म्युच्युअल फंडांचे प्राबल्य

शहर - मालमत्ता टक्के  
मुंबई - २७  
दिल्ली - १३  
बंगळूर - ५  
पुणे - ४  
कोलकाता - ४  
पाच शहरांत एकूण - ५३

## मोहाचे झाड आदिवासींसाठी ठरतेय जगण्याचा आधार!

### मोहाच्या मद्याचा औषध म्हणून उपयोग, रोजगार मिळाल्याने आनंद

■ मोखाडा : आयुर्वेदात म्हटले आहे की, जगातील प्रत्येक झाड, वेली, मुळे, पाने औषधी आहेत. मोखाडा तालुक्याचा परिसर भौगोलिक रचनेनुसार डोंगर, दरीखोऱ्यात विखुरलेला आहे. जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने या भागात अनेक औषधी वनस्पती आढळतात. निसर्गतः निर्मित मोहाचे झाडही बहुपयोगी आहे. त्यामुळे या भागातील आदिवासींना मोहाच्या झाडापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. पानगळती झाल्यानंतर मोहाच्या झाडाला येणारी फुले (मोह) सध्या येथील आदिवासींना आर्थिक उत्पन्न देत आहे. मुहाच्या फुलात साखर व अल्कोहोलचे प्रमाण असल्याने फुलांवर विशिष्ट प्रक्रिया करून मद्य बनवले जाते. यात 'बी' जीवनसत्त्व असल्याने पोटदुखी सारख्या आजारात काही आदिवासी या मोहाच्या मद्याचा औषध म्हणून उपयोग करतात. झाडावरच परिपक्व झालेल्या मुहांच्या फुलांचा सडा सकाळीच सूर्योदय होण्यापूर्वी झाडाखाली पडलेला असतो. जंगला शेजारी असलेले आदिवासी बांधव ही फुले सुकवून बाजारात विक्रीसाठी नेतात. १०० ते १२५ रुपये प्रति किलो या फुलांना दर मिळत असल्याने आदिवासींसाठी एक चांगले उत्पन्न साधन बनले आहे. काही आदिवासी बांधवांकडून मुहाच्या फुलांपासून चांगल्या प्रकारे मद्य बनवून त्याची विक्री केली जाते. मात्र शासनाने या मद्यविक्रीला अजूनही मान्यता न दिल्याने या फुलांची बाजारात विक्री करणे पसंत करतात. मुहाच्या फळ्याची रुचकर अशी भाजी बनवली जाते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असल्याने



जंगलातील मोह, जांभूळ, हिरडा, बेहेडा, आवळा, बेल, पळस अशा अनेक झाडांच्या फुला, फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र सध्या होत असलेली चोरटी तोंड व जंगलांना लागणाऱ्या वणव्यात ही औषधी झाडे नामशेष होत आहेत. या झाडांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने येथील आदिवासींच्या हक्काच्या उत्पन्नाने गदा आली आहे.

- काशिराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते

पिकलेल्या फळातून मिळणाऱ्या 'बी' पासून बेलघाण्यातून अथवा इतर तेल गिरणीतून चांगल्या प्रकारे तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग स्वयंपाकात करतात. बियांपासून तेल काढल्यावर बियांची निघणाऱ्या पेंढ्याचा उपयोग खतासाठी केला जातो. मोहाच्या झाडाच्या खोडाला येणाऱ्या सालीपासून रंग बनवला जातो, मुहाच्या खोडातून निघणाऱ्या पांढऱ्या चिकचा उपयोग संधिवातावर उपचारासाठी केला जातो. मोहाची पाने शेळी, मेंदी या पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. तर पूर्वी आदिवासी नागरिक पानांपासून द्रोण, पत्रावळी तयार करत. तसेच लमन व सणाच्या दिवसात पत्रावळीचा चांगली मागणी असते.

## पालघर-माहीम राज्यमार्गावर जागोजागी खड्डे

### सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष | अनावश्यक टिकाणी पॅच

■ या मार्गावरून पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या केळे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात-येत असतात. रस्त्याची परिस्थिती इतकी भयावह असेल तर रस्ते खराब असल्याचे कारण देऊन पर्यटक यायला तयार होणार नाहीत. एका टिकाणी शासन, प्राशासन पर्यटनवादीसाठी प्रयत्न करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग जेथे आवश्यकता नाही, त्या मार्गावर पॅच मारत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या जीव गेल्यावरच बांधकाम विभाग जागे होणार का, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.



■ पालघर : पालघर-माहीमला जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग एमएसएच ४ मार्गाची गेल्या दोन ते

तीन वर्षांपासून चाळण झाली आहे. वर्दळीचा मार्ग असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असताना दुसऱ्याच टिकाणी दुरुस्ती करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. हा मार्ग महाराष्ट्र राज्य मार्ग एमएसएच ४ वर्गात असताना सुद्धा त्याची दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. जिथे आवश्यकता आहे तिथे दुरुस्ती करणे गरजेचे असताना जिथे गरज नाही. तिथे दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यता मानत आहे. याच राज्यमार्गावरील रेवाळे तीन नंबर स्टॉप (गावराई) ते पूलनाका पर्यंत पॅच करण्यात आला आहे. तो रस्ता सुस्थितीत असूनही तिथे पॅच मारण्याचे नियोजन काय, असाही प्रश्न यानिमित्ताने माहीमवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

## Ashwini Vaishnaw inspects Mumbai-Ahmedabad bullet train project

Mumbai, Union Railways Minister Ashwini Vaishnaw on Friday visited the Mumbai-Ahmedabad bullet train corridor which has been making steady progress since work began in November 2021. He also reviewed an under construction tunnel, reported the ANI. While interacting with the media during his visit, he detailed the underwater rail tunnel and the project. Vaishnaw also accused the former Maharashtra government, led by Uddhav Thackeray, of not giving permission for the mega project during their tenure, as per the ANI. "This tunnel is 21km long, out of which 7km will be undersea. The



deepest part is 56mtr underwater. The tunnel is nearly 40 feet wide. The train will be able to move at a speed of 320km/hr inside the tunnel. "Till the time the Maharashtra government was led by Uddhav Thackeray, he did not give permission for this project. But when Maharashtra Eknath Shinde assumed charge, we got a go-ahead," said Ashwini Vaishnaw on

Friday, according to the ANI. "To speed up the process, some innovations have been made. Work is going on simultaneously from four directions... This is India's first high-speed corridor project... Our biggest aim in this project is to understand the complexity and the capability of its design," he added. Further talking about time taken get the high speed rail network operational Vaishnaw said, "The first section of this high-speed train will open in July-August 2026 between Surat and Bilimora. The Shinkansen system is being installed

in the high-speed railway project. It is one of the safest systems in the world..." On Monday, National High-Speed Rail Corporation Limited (NHSRCL) which has been tasked with overseeing the project shared a video of a tunnel that will pass through two states. NHSRCL took to X and shared an aerial video of the tunnel which is flanked by the states of Maharashtra and Gujarat. "The MAHSR #bullettrain project tunnels through, connecting Maharashtra and Gujarat. A testament to engineering ingenuity that brings states closer on the route to progress," the caption of the video read.

## 23-year-old man killed by father-son duo in Nagpur; accused on the run



Nagpur: According to the PTI, the incident took place on Wednesday when Mahesh Vitthal Bawan went to the house of a woman, located in Imambada area of the city, to recover the money that he had lent her. The woman's neighbour Shankar Rathore (52) and his son Hrithik Rathore (22) intervened when Bawan shouted at her and verbally abused her for not returning his money, as per the PTI. A heated exchange ensued between Bawan and the father

and son. The two then allegedly stabbed Bawan to death and fled the scene, the official said. The police have also detained a youth for allegedly helping the accused flee, he added. Meanwhile, in another incident, a 23-year-old woman was killed by her husband's second wife in Maharashtra's Latur district, an official said on Thursday, the PTI reported. According to the PTI, Naveli Vitthal Kurane was fatally attacked with sharp weapons at her home in Maharashtra's Latur district, an official said on Thursday, the PTI reported. The official said that there were frequent quarrels in the house after Naveli's husband Vitthal Kurane married another woman, named Nandini

Dnyanoba Bande (20). During one such fight between the two women on Wednesday, Nandini killed Naveli, the official said, as per the PTI. While Vitthal was not at home at the time, Naveli's brother alleged that he had played a role in the murder. Based on the brother's complaint, the police on Thursday arrested Vitthal and Nandini, he added. Meanwhile, a man allegedly stabbed his male colleague to death before hanging himself at a garment unit in Sakinaka area of Mumbai in the early hours of Wednesday, police said, reported the PTI. Prima facie, an argument between them on some issue led to the crime, an official said.

The incident came to light this morning after the owner of the garment unit, located in Sakinaka area, found the door locked from inside, a police official said. "The owner asked a staffer to enter the unit by climbing from an adjacent shop. He spotted the body of Saddam Hussain Mohammed Ahmed Shaikh, 31, hanging on the mezzanine floor," he said. The owner then called the police. "Police used a cutter to break open the door to gain entry. The body of another employee, identified as Mohammed Ayyaz Nayab Ahmed Shaikh, 22, was found lying with injuries," the official said, the news agency reported on Wednesday.

## मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कारावास

■ दिवा : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस तब्बल तीन वर्षांनी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली. दिव्यातील पांडुरंग सुवाम शेलार, या सल्लेचाळीस वर्षांच्या व्यक्तीने शेजारी राहणारी मुलगी खेळायला आली असताना तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला होता. मुलीच्या आई वडिलांना हे कळताच त्यांनी शेलार विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी तीन वर्षे सुरु होती. त्यात आरोपीस दोषी ठरवून ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तपास पथक सहायक पोलीस निरीक्षक शाहजी शेळके, पोलीस उप निरीक्षक दीपक घुगे, पो. हवालदार देवेन्द्र पवार, पो. हवालदार सुचिता देसाई, पो. हवालदार धनंजय घोडके, संतोष सस्कर, लीलाधार सोळुंके पो. ना. योगेश पाटील, पो. ह. विद्यासागर कोळी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व संजय दवणे पो नि गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली.

## दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार जखमी

■ नवीन पनवेल : भरघाव वेगाने गाडी चालवताना दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना घडली. स्टील मार्केट कळंबोली येथे इसमाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असत दुचाकीस्वाराला एमजीएम हॉस्पिटल, कामोटे येथे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरघाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वार मोहम्मद परवेजविरोधात गुन्हा दाखल केला.

## अंगविक्षेप करणाऱ्या दोषीविरोधात गुन्हा

■ नवीन पनवेल : अंगविक्षेप करून बीभत्स वर्तन करणाऱ्या दोन महिलांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पटवर्धन हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर दोन महिला अंगप्रदर्शन आणि अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत असताना पनवेल शहर पोलिसांना आढळल्या. त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

## अपघातात एकाचा मृत्यू

■ नवीन मुंबई : पनवेल तालुक्यातील आपटा फाटा येथील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या लव्हरी बस चालकाने बस मागे घेताना मागे उभ्या असलेल्या व्यक्तीचा चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील लव्हरी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. टिक्कू हरी प्रसाद (३२) असे या घटनेत मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. पनवेल तालुक्यातील आपटा फाटा येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये तारा यावातील वाहनचालक त्यांच्या गाड्या तसेच लव्हरी बसेस पार्क करून ठेवतात. अशाच प्रकारे या हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या लव्हरी बसच्या चालकाने बस मागे घेताना कोणतीही खातरजमा न करता बस मागे घेतली. दरम्यान, बसमागे उभ्या असलेल्या टिक्कू हरी प्रसाद याला बसचा धक्का लागून तो खाली पडला व बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला.

# कमी किमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

## अज्ञात त्रिकुटाच्या शोधात पोलीस



■ नवी मुंबई : कमी किमतीत सोन्याची नाणी विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने खारघरच्या कोपरा गावात राहणाऱ्या व्यक्तीला ५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील एका महिलेसह तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील टोळीने फसवणूक केलेल्या व्यक्तीचे नाव राजकुमार मांडिया (४२) असे असून, तो खारघरमधील कोपरा गावात राहण्यास आहे. राजकुमार हा एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कामाला आहे. गत ४ फेब्रुवारी रोजी सकाळी राजकुमार कामावरून घरी परतत असताना, खारघर लिटिल वर्ल्ड मॉलसमोर आरोपी टोळीतील एका २० वर्षीय तरुणाने त्याच्या जवळ असलेली सोन्याची नाणी विकण्याबाबत चौकशी केली. तसेच त्याला आपला मोबाईल नंबर व सोन्याचे नाणे देऊन सदर नाण्याची किंमत त्याला सांगण्याची विनंती केली होती. हे सोन्याचे नाणे २४ कॅरेटचे १.४ ग्रॅम वजनाचे ८६०० रुपये किंमतीचे असल्याचे सोनाराने राजकुमारला सांगितल्यानंतर त्याने आरोपी तरुणाला त्याबाबत सांगितले. त्यानंतर आरोपी तरुणाने त्याच्याकडे अशाच प्रकारच्या अनेक सोन्याची नाणी असल्याचे व खोदकाम करताना त्यांना ही नाणी सापडल्याचे सांगितले. तसेच ही सोन्याची नाणी कमी किमतीत विक्री करणाऱ्या

राजकुमारला सांगितले. त्यानंतर या टोळीने राजकुमारला घणसोली येथे भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर आरोपी त्रिकुटातील एका महिलेने राजकुमारला एका पिशवीत असलेली अनेक सोन्याची नाणी दाखवली व त्यातील दोन नाणी तपासण्यासाठी त्याला दिल्या.

सदर सोन्याची नाणीदेखील खऱ्या असल्याचे आढळून आल्यानंतर राजकुमारने ही सोन्याची नाणी घेऊन घालून घेतल्यानंतर आरोपी महिलेला संपर्क साधून त्रिकुटाने राजकुमारला १३ फेब्रुवारी रोजी सकाळी शिळफाटा येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार राजकुमार आपल्या मित्रासोबत गेल्यानंतर आरोपी तरुणाने त्यांना मुंब्रा येथे नेले, त्याठिकाणी आरोपी महिलेने सोन्याची नाणी असल्याचे भासवून बनावट सोन्याची नाणी असलेली पिशवी राजकुमारकडे दिली. त्यानंतर राजकुमारने आपल्या मित्रासह असलेली ५ लाखांची रक्कम त्या महिलेला दिल्यानंतर राजकुमार आपल्या मित्रासह खारघर येथे परतला. त्यानंतर त्यांनी सोनाराकडे जाऊन सोन्याची नाण्यांची तपासणी केली असता, सर्व नाणी बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे राजकुमार यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने गत सोमवारी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

## रिक्शा, दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक



■ भिवंडी : भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शांतीनगर पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून, त्यांच्या जवळून चार रिक्शा, सहा मोटारसायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-मालेगाव येथील संशयित मोहम्मद अरफाद मोहम्मद आरिफ अन्सारी (२१, रा. मालेगाव, जि. नाशिक) हा भिवंडी परिसरात येऊन रिक्शा चोरी करत असल्याचे

समजल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला असता त्याने भिवंडी, मानपाडा, डोंबिवली व मालेगाव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून एकूण ४ रिक्शा व एक मोटारसायकल चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस

ठाणे हद्दीतील तडिपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अन्सारी (२२, रा. न्यू अज्ञाद नगर, भिवंडी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर, निजामपूर, भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण ४ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना

यश आले आहे. तर तिसऱ्या घटनेत सराईत गुन्हेगार जुनैद ऊर्फ गुलाब अहमद मोहम्मद हनीफ शाहा (२०, रा. गायत्रीनगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरीच्या गुन्हाची कबुली दिली आहे.

## हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार आठवडाभरात नवी मुंबईत दाखल पुन्हा चोऱ्या, घरफोड्या केल्याचे उघड

■ नवी मुंबई : हद्दपार केल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा नवी मुंबईत दाखल झालेल्या व पुन्हा घरफोडी, चोर करणाऱ्या सुरुवात केलेल्या रोशन कोकरे ऊर्फ पांग्या (२४) या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली.

गेल्या ८ फेब्रुवारी रोजी वाशी पोलिसांनी त्याला २ वर्षांसाठी हद्दपार केले होते. या वेळी पोलिसांनी रोशन कोकरे चोरीच्या गुन्हातील दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. वाशी पोलिसांनी हद्दपार केलेला रेंकॉर्डवरील आरोपी

रोशन कोकरे ऊर्फ पांग्या हा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पुन्हा वाशीमध्ये आल्याची तसेच तो मिनी सी-शोर परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वपोनि. मधुकर

भट्टे यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे व त्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास मिनी सी-शोर परिसरात त्याच्यावर पाळट ठेवली. ७.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी रोशन कोकरे हा त्या भागात आला असता, त्याला पोलिसांची चाहुल लागल्यानंतर त्याने पळून जाण्याचा

प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळ दोन मोबाईल फोन सापडले. त्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने १४ फेब्रुवारी रोजी वाशी सेक्टर-२८ मधील मोबाईल फोन जप्त करून त्याला इमारतीत, तसेच त्याच भागातील

## भिवंडीत तरुणाच्या हत्येप्रकरणी उपशहरप्रमुखासह सात जणांना अटक

■ भिवंडी : भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास वेदम मारहाणीमुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हातील आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे. तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने आता एकूण सात जणांना या गुन्हात अटक करण्यात आली आहे.



भिवंडी शहरात १४ फेब्रुवारी रोजी शुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामार्फत शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यांचे त्याच्या मुलगा देवा व इतर साथीदारांनी

संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास वेदम मारहाण केल्याने जखमी झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते. उपचारादरम्यान संकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी संकेत भोसले यास जबर मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्हात कैलास धोत्रे याचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे आणि

चंदन गौड यांना यापूर्वी अटक केली होती, तर आता हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्हातील पळून गेलेले मुख्य आरोपी कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली आहे, तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आम लोटे यास अटक केली आहे. या गुन्हातील एकूण ७ गुन्हेगारांना आतापर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजून काही फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, या तिघांना २६ फेब्रुवारीपर्यंत कार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

## सांडपाण्यामुळे उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात

■ मुंबई : राज्यातील बहुतांश नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. जलजीवन मिशन योजने अंतर्गत घोरीघरी शुद्ध पाणीपुरवठा कार्याचा असेल तर नद्याचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. वाढत्या जलप्रदूषणाच्या अनेक तक्रारी नागरिकांना कडून येत आहेत. सव्या कोटी नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात आहे. ती वाचविण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी राष्ट्रवादीने सरकारकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे यांच्या मार्गदर्शनाने पाटपुरावा करणार असल्याचे ठाणे उपाध्यक्ष राम सुरोशी यांनी

## विरार-अलिबाग कॉरिडॉर भूसंपादनाविरोधात 'एल्गार'

### उरण-पनवेलच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

■ अलिबाग : विरार-अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रति १०० चौरस मीटरला ५० लाख रुपये दर द्यावा, २० टक्के विकसित भूखंड मिळावा आणि पुनर्वसनाचे इतर लाभ मिळावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर

जमिनी देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. अलिबाग एसटी स्टॅंड येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी हिराकोट तलावाजवळ अडवला. येथे आंदोलकांनी टिठ्या मारल्या. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात उरण व पनवेल तालुक्यातील बाधित १६ गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचा लक्षणीय



सहभाग होता. येथील अधिकारी शेतकऱ्यांची संमती जबरदस्तीने मिळवत असतील तर त्यांना तुम्ही इंग्लंडवरून आलात काय असे विचारा, व ते शेतकरी पुत्र असतील त्यांनी या

शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच आम्ही केलेली मागणी गैर नाही. खरंतर हा एमएमआर विभाग आहे. इथे जमिनीचे भाव आणखी वाढणार आहेत. ३००

आमचे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने संमती घेत आहेत हे चुकीचे आहे. २०१३ चा भूसंपादन कायदा येथे लागू करावा, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने संपादित करण्याची भाषा वापरली जात आहे; परंतु शासनमध्ये हिमत असले तर त्यांनी आमच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन दाखवाव्यात, माझे त्यांना खुले आडान आहे. - संतोष टाकूर, अध्यक्ष, कॉरिडॉर रोड संघर्ष समिती

फूट रुंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती जमीन उरणार नाही. जर सरकार या मागण्या मान्य करणार असेल तर आम्ही जमिनी देऊ अन्यथा या प्रकल्पाला आमचा विरोध राहिल, असा इशारा माजी आमदार मनोहर भोंडरे यांनी या वेळी दिला. या वेळी काँग्रेस नेते

महेंद्र घरत यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला. हा जिल्हा लढवण्याचा आहे. अनेक लढे आम्ही लढलो आहोत. यात आमच्या बांधवांना हीतातय पत्करावे लागले. हा लढा कुठल्या एका पक्षाचा नाही तर आपल्या भावी पिढीसाठीचा आहे. त्यामुळे

## ८.६८ कोटींची हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक

■ मुंबई : हिरे चांगल्या किमतीत विक्री करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हिरे दलाल मेहुल झवेरी यांचे नऊ हिरे व्यापाऱ्यांना ८ कोटी ६८ लाख रुपयांना चुना लावल्याचा प्रकार वांटे येथे उघडकीस आला. ताडदेवमधील रहिवासी आनंद शाह (४७) यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या कंपनीचे वांटे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्समध्ये कार्यालय येथे आहे. हिरे दलाल म्हणून काम करत असलेला मेहुल झवेरी (४५) यांचे शाह यांच्या सोबत हिरे विक्रीचा व्यवहार सुरू करत त्यांचा विश्वास संपादन केला. शाह यांनी त्याला २४ जानेवारीपर्यंत एकूण १ कोटी ७३ लाख ३९ हजार किमतीचे ३३९.८३ कॅरेटचे हिरे दिले. पण मेहुलने पैसेच दिले नाहीत. त्यानंतर पोलिस तपासात मेहुलने ९ व्यावसायिकांना एकूण ८ कोटी ६८ लाख ७९ हजार रुपयांचे हिरे घेऊन गंडा घातल्याचे उघड झाले.

जैन मंदिरमधून चोर घरफोडी करून सदर दोन्ही मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. तसेच गाईनमध्ये बसलेल्या लोकांचे मोबाईल फोन चोरी करण्यास आल्याचे देखील सांगितले. त्यानुसार वाशी पोलिसांनी रोशन कोकरे याच्याजवळ सापडलेले मोबाईल फोन जप्त करून त्याला अटक केली.

सर्वपक्षीयांनी या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन महेंद्र घरत यांनी या वेळी केले. कॉरिडॉर संघर्ष समितीचे १६ गावचे अध्यक्ष संतोष टाकूर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

सध्या आगरदांडा येथील जुन्या जेठ्ठीवरून ही प्रवासी वाहतूक सुरू आहे. ही जुनी जेठ्ठी जलवाहतूक व्यावसायिक मोकल यानी स्वखर्चाने बांधली आहे. नवीन जेठ्ठीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जुन्या जेठ्ठी शेजारीच नवीन जेठ्ठी बांधून वाढण्यात आली. यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, बांधण्यात आलेल्या जेठ्ठीला जंगल जेठ्ठी बोट लागताना अडचण येत आहे. त्यामुळे नव्या जेठ्ठीचे प्रवास करताना त्याला अडचण येत आहे. नव्या जेठ्ठीवरून आगही बोट लावली जात आहे.

महेंद्र घरत यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला. हा जिल्हा लढवण्याचा आहे. अनेक लढे आम्ही लढलो आहोत. यात आमच्या बांधवांना हीतातय पत्करावे लागले. हा लढा कुठल्या एका पक्षाचा नाही तर आपल्या भावी पिढीसाठीचा आहे. त्यामुळे

जैन मंदिरमधून चोर घरफोडी करून सदर दोन्ही मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. तसेच गाईनमध्ये बसलेल्या लोकांचे मोबाईल फोन चोरी करण्यास आल्याचे देखील सांगितले. त्यानुसार वाशी पोलिसांनी रोशन कोकरे याच्याजवळ सापडलेले मोबाईल फोन जप्त करून त्याला अटक केली.